

AGC/SD/SE/2020/103

October 27, 2020

AGC Networks Limited Equinox Business Park Tower 1, Off BKC LBS Marg, Kurla (West) Mumbai 400 070 T - +91 22 6661 7272 www.agcnetworks.com

Corporate Relationship Department	Corporate Relationship Department			
Bombay Stock Exchange Limited	National Stock Exchange Limited			
P.J. Towers, Dalal Street, Fort,	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,			
Mumbai – 400 001	Bandra (East), Mumbai – 400 051			

Sub.: Submission of Newspaper Advertisement clippings pursuant to Regulation 47 of SEBI

(LODR) Regulation, 2015

Ref.: Scrip code BSE: 500463/NSE: AGCNET

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith clippings of the Newspaper Advertisement(s) published today i.e. on Tuesday, October 27, 2020, in The Free Press Journal, English edition and Navshakti, Marathi edition regarding the Notice to the shareholders of completion of circulation of the Notice convening the 34th Annual General Meeting ("AGM") of AGC Networks Limited ("the Company") scheduled to be held on Wednesday, November 18, 2020 at 10.00 a.m. Indian Standard Time (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM").

This is for your information, record and necessary action.

Thanking You,
For AGC Networks Limited

Aditya Goswami
Company Secretary & Compliance Officer

Encl: As above



AGC NETWORKS LIMITED

Regd. Off:- Equinox Business Park (Peninsula Techno Park) Off Bandra Kurla Complex, L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai - 400070. CIN : L32200MH1986PLC040652

OTICE OF THE 34[™] ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the members of AGC Networks Limited ("the Company") will be held on Wednesday, November 18", 2020 at 10.00 a.m. Indian Standard Time (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business(s) as set out in the Notice dated October 19", 2020, convening this AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 5", 2020 read with circulars dated April 8", 2020 and April 13", 2020 (collectively referred to "relevant Circulars") permitted the holding of the AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations") and said relevant circulars, the 34" AGM of the Company will be held through VC/OAVM on the abovementioned day, date and time.

Notice of the 34th AGM along with the Annual Report 2019-2020 have been sent on October 26th, 2020 (Monday) through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company, Datamatics Business Solutions Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company or their respective Depository Participants (DP), in compliance with the aforesaid Circulars and SEBI Circular dated May 12th, 2020. The said Notice and Annual Report 2019-2020 are available on Company's website at https://www.agcnetworks.com/in/investors/, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com.

Notice is further given that pursuant to provisions of section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 10 of the Companies (Management & Administration) Rules and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 "LODR Regulation"), as amended, the Register of Members and Share Transfer Register of the Company shall remain closed from Thursday, November 12th, 2020 to Wednesday, November 18th, 2020 (both days inclusive) for the purpose of the 34th AGM of the Company.

Notice is further given that pursuant to provisions of section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules and Regulation 44 of the LODR Regulation, as amended members holding shares either in physical form or in dematerialized form as on cut-off date (Record date) i.e. Wednesday, November 11th, 2020, may cast their vote electronically on the Ordinary or Special Businesses as set out in the Notice of AGM through remote electronic voting system of NSDL from any place other than the Venue of the AGM. The Company has engaged NSDL as an agency to provide remote e-voting facility to its members as well as e-voting facility during the AGM. The members are

The e-voting period commences at 9.00 a.m. (IST) on November 15th 2020 (Sunday) and ends at 5.00 p.m. (IST) on November $17^{\rm h}$, 2020 (Tuesday). The remote e-voting facility shall be disabled after 5.00 p.m. (IST) on November $17^{\rm h}$, 2020.

The cut-off date (record date) for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM, is Wednesday, November 11th, 2020. Only persons whose name appears in the Register of Members of the Company/Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date, shall be entitled to cast their vote on the resolutions set out in the Notice by availing remote e-voting facility or e-voting facility which shall be provided during the AGM;

Any person, who acquires the shares of the Company and becomes a member of the Company, after the dispatch of the Notice of this AGM and holding shares of the Company as on the cut-off date; may obtain the login id and password for e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if such a person is already registered with NSDL for e-voting then the existing user id and password can be used for casting their vote through remote e-voting or e-voting facility provided during the AGM.

Once the vote on a resolution is cast by the member using remote evoting facility, the member shall not be allowed to change it

In addition to the remote e-voting facility as described above, the Company has availed the e-voting system provided by NSDL to facilitate the Members to cast their vote electronically on all resolutions set out in the Notice, during the AGM.

Members who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are not otherwise barred from doing so; shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Further, Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date.

Members holding shares is physical form whose email ids are not registered with the Company, RTA, DP or Depositories, for registering email id for obtaining Annual Report and Login details for e-voting process, are requested to kindly send an email containing their Name, Folio No. and scanned copies of their share certificate (front and back), PAN card (self-attested) & Aadhar Card(self-attested) to Datamatics Business Solutions Limited, RTA of the Company at investorsqry@datamaticsbpm.com as well as to the Company at investors@agcnetworks.com. Members holing shares in demat form are requested to register or update their email id with their Depository Participant (DP) by following the process advised by them for such purposes. The detailed instructions on attending the AGM through VC/OAVM and the manner in which Members can participate in remote e-voting or cast their votes through the e-voting system provided during the AGM is available in the Notice of the 34" AGM as well as at the website of NSDL e. www.evoting.nsdl.com. In case of any queries pertaining to e- voting, ou may refer to the Frequently Asked Questions (FAQs) fo Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or contact Mr. Anubhav Saxena/Ms. Sarita Mote, Assistant Managers of NSDL, located at 4" Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 at the designated email ID: evoting@nsdl.co.in or at following helpline no. 1800222990. The members may also contact the Investor's Services Department i.e. RTA of the Company. The contact details for the same are: M/s. Datamatics Business Solutions Limited (Unit: AGC Networks Ltd), Plot No. B-5, Part B, Cross Lane, MIDC, Marol, Andheri (East), Mumbai - 400093, Tel: +91 22 6671 2001 to 6671 2006, Fax: +91 22 6671 2209, E-mail: nvestorsqry@datamaticsbpm.com

For AGC NETWORKS LIMITED

Aditya Goswami **Date:** October 27, 2020 Company Secretary & Compliance Officer

FIBERWEB (INDIA) LIMITED

CIN NO.: L25209DD1985PLC004694 NOTICE

NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 of the SEBI(Listing obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015,

44th meeting of the Board of Directors of the Company will be held

on Friday, 6th November, 2020 at 12.00 noon, at Kiran Building

128, Bhaudaji Road, Matunga, Mumbai 400019 to consider and

approve Standalone & Consolidated Unaudited Financial Results

The said Notice can be accessed on the Company's website at

http://www.fiberwebindia.com and also be accessed on the Stock

As intimated earlier, pursuant to SEBI (Prohibition of Insider

Trading) Regulations, 2015 the Trading Window of the Company

has closed from 1stOctober, 2020 to 8th November, 2020 (both

For Fiberweb (India) Limited

CompanySecretary&ComplianceOfficer

Dipika A. Shinde

for the 2nd quarter and half year ended 30thSeptember, 2020

Exchange websites at http://www.bseindia.com

days are inclusive).

Date:26/10/2020

Place: Mumbai

Daman (U.T.) - 396210

aurionpro 🚱

AURIONPRO SOLUTIONS LIMITED

Regd. Office: Synergia IT Park, Plot No-R-270, T.T.C. Industrial Estate. Near Rabale Police Station, Navi Mumbai, Thane, Maharastra-400701 CIN: L99999MH1997PLC111637

Phone: +91-22-4040 7070 Fax: +91-22-4040 7080 Email: investor@aurionpro.com Website: www.aurionpro.com

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 6th November, 2020 to consider and approve Unaudited (Standalone & Consolidated) Financial Results for the quarter ended 30th September, 2020.

The said information would be available at website at www.aurionpro.com and would also be available at website of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Aurionpro Solutions Limited

Place : Navi Mumbai Ninad Kelkar Date: 26th October, 2020 **Company Secretary**



IIFL FINANCE LIMITED (Formerly known as IIFL Holdings Limited) CIN: L67100MH1995PLC093797 Registered Office: IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area,

Wagle Estate, Thane - 400604 Tel: (91-22) 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654 E-mail: shareholders@iifl.com • Website: www.iifl.com

Notice is hereby given that pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, November 03, 2020 to consider and approve, inter alia:

1. Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020;

2. Any other business with the permission of the Chair.

Further, pursuant to the Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading and Disclosure Practices, the Trading Window has been closed for all the Board Members, Connected Persons and Designated Persons from October 01, 2020 to November 05, 2020 (both days inclusive). This information is also hosted on the Company's website, i.e

www.iifl.com and may also be accessed on the website of the Stock Exchanges, i.e. www.bseindia.com and www.nseindia.com By Order of the Board

Date: October 26, 2020 Company Secretary & Compliance Officer Place: Mumba

APPENDIX IV A

Sale Notice for sale of Immovable Properties

E-Auction sale notice for sale of immovable assets under the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the

Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable

property(ies) mortgaged/ charged to Indiabulls Housing Finance Ltd.

[CIN: L65922DL2005PLC136029] ("Secured Creditor"), the constructive

possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured

Creditor, will be sold on "as is where is", "as is what is", "whatever there is"

and "without any recourse" basis on 27.11.2020 from 02.00 P.M. to 04.00

P.M. (with unlimited automated extensions of 5 minutes each in terms of the

Tender Document), for recovery of Rs. 2,62,11,409/- (Rupees Two Crore Sixty Two

Lakh Eleven Thousand Four Hundred Nine only) towards Loan Account No.

principal, arrears (including accrued late charges) and interest till 21.10.2020

with applicable future interest in terms of the Loan Agreement and other

related loan document(s) w.e.f. 22.10.2020 along with legal expenses and

other charges due to the Secured Creditor from VIPUL HIMATLAL SHAH.

DAKSHA VIPUL SHAH, SHREEJI AGRO (THROUGH ITS PROPRIETOR VIZ.

VIPUL HIMATLAL SHAH) and SHAM MURARI VIPUL @ MURARI VIPUL SHAH.

The Reserve Price of the immovable Property(ies) will be Rs. 3,07,00,000/- (Rupees

Three Crore Seven Lakh only) and the Earnest Money Deposit ("EMD") will be Rs.

10% of the Reserve Price. The EMD shall be paid by DD/ RTGS/ NEFT or through

any other proper banking channels to the credit and in favour of INDIABULLS

HOUSING FINANCE LTD., Account No. 114505001412 with ICICI Bank Ltd. (IFSC:

ICIC0001145), having its branch at B1 and B2, Vanijya Nikunj, Enkay Tower

Udyog Vihar, Phase V, Gurgaon - 122015 (Haryana) before submitting the tender in

order to participate in the online public auction. The successful bidder shall pay 25%

amount of the sale price (less 10% of the Reserve Price paid before submitting the

tender) immediately i.e. either on the same day or not later than the next working

day and the remaining balance of the Sale Price shall be paid within 15 days from

ALL THAT PART AND PARCEL OF THE PROPERTY CONSISTING OF FLAT

NOS, 602 (CARPET AREA OF 404 SQ, FT.) AND 603 (CARPET AREA OF 944

SQ. FT.), BOTH ON SIXTH FLOOR, IN "NANDLAL CO-OPERATIVE SOCIETY

LTD.", ON LAND BEARING C.T.S. NO. 63-A/1 (ADMEASURING 800.10 SQ. MTR.

APPROX.) OF VIL. SHIMPAVALI, TAL. BORIVALI, F.P. NO. 680-C. T.P.S. III OF

BORIVALI, AT 1ST T.P.S. ROAD, BORIVALI (W), ON S.V. ROAD, IN DIST. AND

SUB-DIST. OF BOMBAY CITY AND BOMBAY SUBURBAN, MUMBAI - 400092

For detailed terms and conditions of the sale, please refer to thelink provided

on the website of the Secured Creditor i.e. www.indiabullsho

30,70,000/- (Rupees Thirty Lakh Seventy Thousand only)

the date of confirmation of sale.

(MAHARASHTRA)

PLOT BOUNDED ON:

EAST BY: F.P. NO. 759

www.auctionfocus.in

WEST BY: F.P. NO. 680D

: 22.10.2020

: MUMBAI

DESCRIPTION O

NORTH BY :F.P. NO. 680-A, C.T.S. NO. 63-A

SOUTH BY :36.60 MTR. WIDE 1ST T.P.S. ROAD

HLAPLOW00265045 respectively, by

Javesh Sharma

Place : Mumbai

i.e. equivalent to

Authorized Officer

INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that we are investigating the legal title of ${\bf Ms.}$ **ANITA**

M. JOSHI having address at Shivam B, 401 Railway Society Road, Irla, Lane opposite estaurant Papilon (Alfa), Vile Parle West, Mumbai 400056 & Ms. SUJATA D. GOKHALE, having her address at A/1, Maurya Apartment, Adarsh Society Road, Raheja wnship, Malad (East), Mumbai-400097 respect of the Premises (more particularly escribed in the Schedule below).

All persons/ entities having any right, title hare, claim, benefit, demand or interest ir espect of the Property (or any part thereof acluding but not limited to by way of sale xchange, let, lease, sub-lease, leave and icense, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, heritance, bequest, succession, gift, lien charge, maintenance, easement, trust, cossession, family arrangement/ settlement, Decree or Order of any Court of Law, contracts/ agreements, development rights, construction contracts, partnership or otherwise of whatsoever nature, are ereby required to make the same known in ng, along with documentary evidence o the undersigned at the entioned below within 15 (FIFTEEN **DAYS** from the date of the publication of this notice. In the event no such claim i eceived, the same will be considered as it such claim exists or that they have been

THE SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE (Description of the Premises)

Shares bearing numbers 11621 to 11640 (both inclusive) reflected vide share certificate bearing no. 582 dated 1st December 2017 issued by DB Woods Co-operative Housing Society Limited along with the right to use, own and occupy Flat No 3706, area admeasuring 91.51 square meters (carpet area) and 109.81 square meters (built up area), on the 37th floor in he 'C' Wing along with 1 car parking space earing no. S-514, on 4S Floor Building known as DB Woods Cooperative lousing Society Limited situate at Krishn Vatika Marg, Gokuldham, Goregaon (East), Mumbai - 400063 on the land bearing survey number 35(pt) CTS No. 156/11 (pt & Survey No. 35(pt), CTS No. 157/1, 157/ (pt), 157/8, CTS No 156, 157 of Village Dindoshi, Taluka Borivali, within the legistration District and Sub-District of umbai City and Mumbai Suburban.

Dated this 27th day of October, 2020 Advocate Parag Sawant P S Chambers 132 - B, Mittal Court, Barrister Raini Patel Road Nariman Point, Mumbai - 400021 Ph. +91 22 4971 6084

Fmail: office@pschambers.co.ii

NOTICE

EDELWEISS FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L99999MH1995PLC094641

Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098 Tel: +91 22 4009 4400; Email: efsl.shareholders@edelweissfin.com Website: www.edelweissfin.com;

Notice is hereby given pursuant to the Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Edelweiss Financial Services Limited will be held or Friday, October 30, 2020 to consider inter alia, unaudited financial results o the Company for the second guarter and half year ended September 30, 2020.

For further details, please visit the website of BSE Limited (www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)

> For Edelweiss Financial Services Limited Sd/-

B. Renganathan Executive Vice President & Mumbai, October 24, 2020

Edelweiss

DEUTSCHE BANK AG

POSSESSION NOTICE (Appendix IV [Rule 8 (1)]) Whereas, the undersigned being the authorized officer of the Deutsche Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 12th February 2020 calling upon the borrower Axel Connections Private Limited, Ravi Laxman Batra, Yogi Ashok Trivedi, Meena Batra, Renu Laxman Batra to repay the amount mentioned in the notice being Rs.11,93,34,981.46 (Rupees Eleven Crore Ninety Three Lakh Thirty Four Thousand Nine Hundred Eighty One and Paise Forty Six Only) as on 06th February, 2020 and interest thereon) within 60 days from the date of receipt of the said notice. The Legal heirs / borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Legal Heir/ borrower and the public in general that on event of default the Parties/Legal heirs have surrendered the property to the undersigned. The undersigned has taken possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him/her under Sarfaesi Act act read on this 23rd day of October of the year 2020.

The borrower/legal heirs in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Deutsche Bank for an amount of Rs.11,93,34,981.46 (Rupees Eleven Crore Ninety Three Lakh Thirty Four Thousand Nine Hundred Eighty One and Paise Forty Six Only)

Description of the Immovable Property

(a) All that part and parcel of the property consisting of Flat No 502, 5th Floor, Ashishwang Cooperative Housing Society ltd, admeasuring 1290 Sq. Ft. Or thereabouts, situated at 72 Pochkhanwala Road, Worli, Mumbai (b) Flat No 2, Ground Floor, The Merry Land Cooperative Housing Society

td, admeasuring 860 Sq. Ft. Or thereabouts, situated at Plot No 46, Hill Estate, Dr. R G Thadani Marg, Worli, Mumbai 400018. Sd/

Date: 27.10.2020 (Rajesh Sangam) Authorised Officer, Deutsche Bank AG

Place: Mumbai

Date: 26/10/2020

ARCO LEASING LIMITED Registered Office: Plot No. 123, Street No. 17, MIDC Marol, Andheri (East), Mumbai - 400093, Tel: +91-22 6693 6311-3, 2821 7222-5 Email Id: arcoleasingltd@gmail.com CIN: L65910MH1984PLC031957

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 10" November, 2020, inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the second quarter and half year ended on September 30, 2020. We wish to inform you that the window for trading in shares of the Company has beel closed from October 01, 2020 and it will open 48 hours after the announcement of

Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the

unautured standardne and Consolidated Financial Results of the Company for the second quarter and half year ended September 30, 2020, for all the employees and directors of the Company and their immediate relatives, in terms of the Code adopted by the Company and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015.

The said Notice may be accessed on the Company's website at www.arcoleasing.com and may also be accessed on the Stock Exchange Website at www.bseindia.com.

For and on behalf of the Board of Arco Leasing Limited Sd/ Narendra Ruia Director DIN: 01228312

इंडियन बैंक 🚜 Indian Bank 🛆 इलाहाबाद

KINGS'CIRCLE - MUMBAI

292 SHANMUKHANANDA HALL BUILDING. OPP MAHATMA GANDHI MARKET, KING'SCIRCLE, SION (E) MUMBAI 400 022 Phone: 24013747;24013739 Fax: 24041368

Email: kingscircle@indianbank.co.in

(Rule-8(1)) POSSESSION NOTICE (for immovable property)

Where as

The undersigned being the Authorised Officer of the Indian Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 25.02.2020 Calling upon the borrower Mr. Arvind Kumar Laxminarayan Upadhyay, Mrs Renu Arvind Kumar Upadhyay and Mr Sayed Sultan Simiulhah with our Kings Circle Branch to repay the amount mentioned in the notice being Rs. 319276.63 (Rupees Three lakhs nineteen thousand two hundred seventy six and sixty three paise only) within 60 days from the date of receipt of the

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on this **20th day of October of the**

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 3,19,276.63 as on 26.02.2020 and interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of Property consisting of

Flat No. 501 5th Floor, A Wing, Satsang Building No. 3 Poonam Sagar Complex, Penkarpada, Mira Road East, Thane 401205 S. No. 201 Village Penkarpada Dist Thane 528 soft, Carpet Area.

For the half For the half

Place: Mumbai

Tata Value Homes Limited

Authorised Officer

(Indian Bank)

Year ended

CIN: U45400MH2009PLC195605 Regd. Office: "E Block", Voltas Premises, T. B. Kadam Marg, Chinchpokli, Mumbai - 400 033.

Date: 20 10 2020

Extract of Statement of Standalone Financial Results for the period ended 30 September 2020 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015] (₹ in Lakhs)

	Particulars	year ended 30 Sept 2020 (Unaudited)	year ended 30 Sept 2019 (Audited)	31 March 2020 (Audited)
1	Total Income	2,555.23	4,652.39	11,887.65
2	Loss before Impairment of investment and loans	-3,650.53	-3,914.07	-7,846.65
3	Loss before tax	-3,650.53	-4,631.07	-9,004.65
4	Loss for the period	-3,656.04	-5,122.38	10,859.30
5	Total Comprehensive Loss for the Period	-3,626.65	-5,134.39	-10,870.14
6	Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each)	40,000.00	40,000.00	40,000.00
7	Other equity	-42,360.15	-32,997.75	-38,733.50
8	Net worth	-2,360.15	7,002.25	1,266.50
9	Outstanding debt	61,016.48	64,218.48	60,536.25
10	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA
11	Debt Equity ratio (in times)	2.50	2.05	2.66
12	Earnings per share * (Face value of INR 10/- each)			
	(a) Basic (INR)	-0.91	-1.28	-2.71
	(b) Diluted (INR)	-0.91	-1.28	-2.71
13	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
14	Debenture Redemption Reserve	1,111.96	1,111.96	1,111.96
15	Debt Service Coverage ratio (in times)	-0.00	-0.04	-0.03
16	Interest Service Coverage ratio (in times)	-0.01	-0.27	-0.13

EPS not annualised for the half year ended 30 September 2020 and 30 September 2019.

The above unaudited financial results of the Company for the period ended on September 30, 2020 have been reviewed and approved by the Board of Directors at their meeting held on October 26, 2020. The above financial results are subject to limited review by the statutory auditors of the Company

The above is an extract of the detailed format of half yearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly financial results are available on the websites of BSE ltd. i.e https://www.bseindia.com.

For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE ltd. and can be accessed on the URL- https://www.bseindia.com.

As the Company has not issued any redeemable preference shares during the year. Hence, disclosures pertaining to the same is not applicable.

The Company has not created debentures redemption reserve as per Section 71 of the Companies Act, 2013 due to loss during the period.

For and on behalf of Tata Value Homes Limited

CIN: U45400MH2009PLC195605 Sanjay Dutt

DIN - 05251670

Place ·Mumbai Date: 26 October 2020

ralicon Casting The Future

ALICON CASTALLOY LIMITED

CIN: L99999PN1990PLC059487

Reg. Off. & Works - Gat No. 1426, Shikrapur, Tal - Shirur, District - Pune - 412 208. Wesbsite: www.alicongroup.co.in Email: swapnal.patane@alicongroup.co.in

Statement of Standalone & Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September 2020 (Rs. In Lakhs) STANDALONE CONSOLIDATED **Half Year Ended** Quarter ended Year ended Quarter ended Half year ended Year ended **Particulars** Sept 30 March 31 March 31 June 30 Sep-30 Sep-30 Sep-30 Sept 30 June 30 Sep-30 Sep-30 Sep-30 2019 2020 2020 2019 2020 2019 2020 2020 2020 2019 2020 2020 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Total Income From Operations Sales / Income From Operation 17,947.76 3,520.63 24,125.50 21,468.39 47,934.65 85,620.83 20,458.93 5,298.00 26,621.14 25,756.93 53,260.18 95,719.32 Net Profit/(Loss) For The Period (Before Tax, Exceptional And / Or Extraordinary Items) 539.17 (4,433.42)1,311.97 (3,894.25)2,068.02 2,484.89 561.32 (4,472.75)1,330.34 (3,911.43)2,105.84 2,531.74 Net Profit/(Loss) For The Period Before Tax (After Exceptional And / Or Extraordinary Items) 539.17 (4,433.42)1,311.97 (3,894.25)2,068.02 2,484.89 561.32 (4,472.75)1,330.34 (3,911.43)2,105.84 2,531.74 Net Profit/(Loss) For The Period After Tax (After Exceptional And / Or Extraordinary Items) (4,359.76)920.83 (3,853.69)1,409.28 1,683.45 528.22 (4,399.09)935.78 (3,870.87)1,443.68 1,703.34 506.07 Total Comprehensive Income For The Period (Comprising Profit /(Loss) For The Period (After Tax) And Other Comprehensive Income (After Tax) 532.15 (4,366.44)863.04 (3.854.76)1,428.68 1,679.42 586.14 (4,351.77)845.00 (3,765.63)1,430.09 1,637.15 **Equity Share Capital** 695.51 688.76 688.76 695.51 688.76 688.76 695.51 688.76 688.76 695.51 688.76 688.76 Earnings Per Share (Of Rs. 5/- Each) 1) Basic 3.66 (31.65)6.72 (27.92)10.31 12.50 3.82 (31.94)6.83 (28.05)10.56 12.64 2) Diluted 3.64 (31.65)6.60 (27.92)10.13 12.10 3.80 (31.94)6.7 (28.05)10.38 12.24 (EPS is not annualised) The Company operates only in one segment, namely Aluminum castings.

मराढी मनाचा आवाज



www.navshakti.co.in

किंमत ३ रुपये

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 26th October, 2020.

The spread of COVID-19 had severely impacted businesses in many countries, including India and there had been severe disruption to regular business operations due to various restrictions. The COVID pandemic is unprecedented and the Company has also experienced its adverse impact. With gradual resumption of operations, plants have started moving towards normalcy, though challenges still exist. While the Company continues to work very closely with all the stakeholders, the situation continues to be still evolving. The Company, as at the date of approval of these financial statements, has relied on available information and assumptions to arrive at its estimates, Figures have been regrouped wherever necessary to make them comparable.

Place: Pune Date: 26th October 2020 S. Rai

For Alicon Castalloy Ltd. **Managing Director** DIN: 00050950

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client

intents to purchase a Flat No.1, Parle

Deepak CHS Ltd., Azad Road, Near Fire

Brigade, Vile Parle (East), Mumbai 400 057

from the owner of the said flat, Smt.

Any person having any right, title, interest,

claim or demand of any nature whatsoever

in respect of the said flat, is hereby required

to make the same known in writing

alongwith documentary proof thereof, to

the undersigned within 15 days from the

date of publication of this notice, failing

which the claim/s and/or objections, if any,

of such person/s shall be considered to

have been waived and/or abandoned and

not binding on our client and the

negotiations shall be completed, without

any reference to such claims and/or

Santosh P. Shetye,

Mumbai- 400 057.

Jyotsna Dilipkumar Doshi.

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही याखालील लिखित पहिल्या परिशिष्टामध्ये अधिकस्वरूपात वर्णन केलेल्या मिळकतीच्या संदर्भामध्ये १) कन्हैयालाल अमृतलाल शाह, याखालील लिखित दसऱ्या परिशिष्टामध्ये अधिकस्वरूपात वर्णन केलेल्या मिळकतीच्या संदर्भामध्ये २) कन्हैयालाल अमृतलाल शाह आणि दक्षा कन्हैयालाल शाह आणि याखालील लिखित तिसऱ्या परिशिष्टामध्ये अधिकस्वरूपात वर्णन केलेल्या मिळकतीच्या संदर्भामध्ये ३) मेहल कन्हैयालाल शाह यांचे नामाधिकार तपासत आहे. पहिली परिशिष्ट मिळकत, दूसरी परिशिष्ट मिळकत आणि तिसऱ्या परिशिष्ट मिळकतीचा यानंतर सदर मिळकती असा उल्लेख करावा.

कोणत्याही व्यक्तीला याखालील लिखित परिशिष्टामध्ये वर्णन केलेली अधिक स्वरूपात मिळकती किंवा त्यावरील कोणताही भागाच्या विरोधात, मध्ये किंवा त्यावर कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल, वारसाहक्क, करार, कंत्राट, गहाण, सुविधाधिकार, बक्षीस, भाडेपट्टा, कुळवहिवाट, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, रहिवासी हक्क, निर्वाह किंवा गहाळ नामाधिकार विलेखाच्या आधारावर किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे सदर लिखित निम्नस्वाक्षरीकारांना त्याचे कार्यालय स्वागतम, ४था मजला, प्लॉट क्र. १४१, खार पोलिस स्टेशन समोर, एस.व्ही. रोड, खार (प.), मुंबई-४०० ०५२ येथे या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, सदर त्यागित समजले जातील आणि सदर मिळकर्तीचे नामाधिकार सर्व भारांपासून मुक्त आणि स्पष्ट समजले जातील.

वरील उल्लेखित पहिला परिशिष्ट

ई रँगल बोरिवली, मुंबई ४०००६१ येथे स्थित वसलेले आणि असलेले बांद्राचा उपजिल्हा आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हयामधील गाव ईरँगल तालुका बोरिवलीचा (i) सीटीएस क्र. १५६७ मोजमापित ६३७ चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५३, हिस्सा क्र. ५), (ii) सीटीएस क्र. १५६६(भाग) मोजमापित १० चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५३, हिस्सा क्र. १३(भाग)), (iii) सीटीएस क्र. १५६५(भाग) मोजमापित १७६.८० चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५३, हिस्सा क्र. १३(भाग)), (iv) सीटीएस क्र. १५६५ (भाग) मोजमापित १०१ चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५३, हिस्सा क्र. १८), (v) सीटीएस क्र. १५६२ मोजमापित ८७.१० चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५६, हिस्सा क्र. १०), (vi) सीटीएस क्र. १५५९ मोजमापित ११०.४० चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५६, हिस्सा क्र. ५), (vii) सीटीएस क्र. १५७९ मोजमापित ३२३.६० चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५६, हिस्सा क्र. ११), (viii) सीटीएस क्र. १५६१ मोजमापित ३०२.७० चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५६, हिस्सा क्र. ६(भाग)), (ix) सीटीएस क्र. १५६३ मोजमापित ४०२.७० चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५६, हिस्सा क्र. ६(भाग)), (x) सीटीएस क्र. १५७८ मोजमापित ४०७.१० चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५६, हिस्सा क्र. ६(भाग)), (xi) सीटीएस क्र. १५६० मोजमापित २८४.२ चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५६, हिस्सा क्र. ९), (xii) सीटीएस क्र. १५८० मोजमापित २५४.५० चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५६, हिस्सा क्र. १२(भाग)), (xiii) सीटीएस क्र. २२६४ मोजमापित २०१.९० चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५६, हिस्सा क्र. १२(भाग)), (xiv) सीटीएस क्र. १५४८ (भाग) मोजमापित ३६४.५ चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५६, हिस्सा क्र. १२(भाग)), (xv) सीटीएस क्र. १५४८ (भाग) मोजमापित ३०३.५ चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५६, हिस्सा क्र. ८) धारक जिमनीचे मोकळया प्लॉटचे ते सर्व भाग व विभाग.

वरील उल्लेखि दुसरा परिशिष्ट

ई रँगल बोरिवली, मुंबई ४०००६१ येथे स्थित वसलेले आणि असलेले बांद्राचा उपजिल्हा आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हयामधील गाव ईरँगल तालुका बोरिवलीचा (i) सीटीएस क्र. १५५४ मोजमापित ३२१.५ चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५४, हिस्सा क्र. ८(भाग)) आणि (ii) सीटीएस क्र. १५५५ मोजमापित २०१० चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५४, हिस्सा क्र. ८(भाग)) धारक जिमनीचे मोकळया प्लॉटचे ते सर्व भाग व विभाग

वरील उल्लेखि तिसरा परिशिष्ट

ई रँगल बोरिवली, मुंबई ४०००६१ येथे स्थित वसलेले आणि असलेले बांद्राचा उपजिल्हा आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हयामधील गाव ईरँगल तालुका बोरिवलीचा (i) सीटीएस क्र. १५५० मोजमापित १२९७.९० चौ. मीटर्स (सर्व्हे क्र. ५५ (भाग)) आणि (ii) सीटीएस क्र. १५५१ मोजमापित २५५५.६० चौ. मीटर्स (सर्व्हें क्र. ५५(भाग)) धारक जिमनीचे मोकळया प्लॉटचे ते सर्व भाग व विभाग

दिनांक २६ ऑक्टोबर, २०२०

दिव्य शाह असोशिएट्स करिता



AGC NETWORKS LIMITED

Regd. Off:- Equinox Business Park (Peninsula Techno Park), Off Bandra Kurla Complex, L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai - 400070. CIN: L32200MH1986PLC040652

NOTICE OF THE 34™ ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 34" Annual General Meeting ("AGM") of the members of AGC Networks Limited ("the Company") will be held on Wednesday, November 18°, 2020 at 10.00 a.m. Indian Standard Time (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means "OAVM"), to transact the business(s) as set out in the Notice dated October 19th, 2020, convening this AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 5", 2020 read with circulars dated April 8", 2020 and April 13", 2020 (collectively referred to as "relevant Circulars") permitted the holding of the AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations") and said relevant circulars, the 34" AGM of the Company will be held through VC/OAVM on the abovementioned day, date and time.

Notice of the 34" AGM along with the Annual Report 2019-2020 have been sent on October 26", 2020 (Monday) through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company, Datamatics Business Solutions Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company or their respective Depository Participants (DP), in compliance with the aforesaid Circulars and SEBI Circular dated May 12", 2020. The said Notice and Annual Report 2019-2020 are available on Company's website at https://www.agcnetworks.com/in/investors/, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com.

Notice is further given that pursuant to provisions of section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 10 of the Companies (Management & Administration) Rules and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 "LODR Regulation"), as amended, the Register of Members and Share Transfer Register of the Company shall remain closed from Thursday November 12", 2020 to Wednesday, November 18", 2020 (both days inclusive) for the purpose of the 34" AGM of the Company.

Notice is further given that pursuant to provisions of section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules and Regulation 44 of the LODR Regulation, as amended, members holding shares either in physical form or in dematerialized form as on cut-off date (Record date) i.e. Wednesday, November 11", 2020, may cast their vote electronically on the Ordinary or Special Businesses as set out in the Notice of AGM through remote electronic voting system of NSDL from any place other than the Venue of the AGM. The Company has engaged NSDL as an agency to provide remote e-voting facility to its members as well as e-voting facility during the AGM. The members are further informed that:

- The e-voting period commences at 9.00 a.m. (IST) on November 15" 2020 (Sunday) and ends at 5.00 p.m. (IST) on November 17", 2020 (Tuesday). The remote e-voting facility shall be disabled after 5.00 p.m. (IST) on November 17th, 2020.
- The cut-off date (record date) for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM, is Wednesday, November 11th, 2020. Only persons whose name appears in the Register of Members of the Company/Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date, shall be entitled to cast their vote on the resolutions set out in the Notice by availing remote e-voting facility or e-voting facility which shall be provided during the AGM;
- Any person, who acquires the shares of the Company and becomes a member of the Company, after the dispatch of the Notice of this AGM and holding shares of the Company as on the cut-off date; may obtain the login id and password for e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if such a person is already registered with NSDL for e-voting then the existing user id and password can be used for casting their vote through remote e-voting or e-voting facility provided during the AGM.
- Once the vote on a resolution is cast by the member using remote evoting facility, the member shall not be allowed to change it subsequently.
- In addition to the remote e-voting facility as described above, the Company has availed the e-voting system provided by NSDL to facilitate the Members to cast their vote electronically on all resolutions set out in the Notice, during the AGM.
- Members who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are not otherwise barred from doing so; shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Further, Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date.

Members holding shares is physical form whose email ids are not

registered with the Company, RTA, DP or Depositories, for registering email id for obtaining Annual Report and Login details for e-voting process, are requested to kindly send an email containing their Name, Folio No. and scanned copies of their share certificate (front and back), PAN card (self-attested) & Aadhar Card(self-attested) to Datamatics Business Solutions Limited, RTA of the Company at investorsqry@datamaticsbpm.com as well as to the Company at investors@agcnetworks.com. Members holing shares in demat form are requested to register or update their email id with their Depository Participant (DP) by following the process advised by them for such purposes. The detailed instructions on attending the AGM through VC/OAVM and the manner in which Members can participate in remote e-voting or cast their votes through the e-voting system provided during the AGM is available in the Notice of the 34" AGM as well as at the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com. In case of any queries pertaining to e- voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or contact Mr. Anubhav Saxena/Ms. Sarita Mote, Assistant Managers of NSDL, located at 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 at the designated email ID: evoting@nsdl.co.in or at following helpline no. 1800222990. The members may also contact the Investor's Services Department i.e. RTA of the Company. The contact details for the same are: M/s. Datamatics Business Solutions Limited (Unit: AGC Networks Ltd), Plot No. B-5, Part B, Cross Lane, MIDC, Marol, Andheri (East), Mumbai - 400093, Tel: +91 22 6671 2001 to 6671 2006, Fax: +91 22 6671 2209, E-mail:

epape Place Mares sjourn Someony Secretary & Compliance Officer

investorsqry@datamaticsbpm.com.

Date: October 27, 2020

For AGC NETWORKS LIMITED

Aditya Goswami

DAIKAFFIL **CHEMICALS INDIA LIMITED**

येथील सर्वे नं. ४७, हिस्सा नं. २, एकुण क्षेत्रपैकी ५ गुंठे मोकळी जागा ही मिळकत श्रीमती. जया किरण खुताडी यांची मालकी व कब्जेवहिवाटीची आहे व ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या नावे दाखल आहे. तरी आता DIST. PALGHAR. MAHARASHTRA-401506 सदरची त्यांच्या हिस्स्याची ५ गुंठे मोकळी जागा श्रीमती. CIN NO: L24114MH1992PLC067309 www.daikaffil.com info@daikaffil.com जया किरण खुताडी यांनी १.श्री. प्रकाश भगवानदास (91-22) 61016612 यादव, २.श्री. त्रिलोकनाथ सतिश शर्मा यांना कायम NOTICE खरेदी खताने कायम स्वरुपी विकत देण्याचे मान्य व कबुल केले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणत्याही इसमांचा, व्यक्तीचा,संस्थेचा गहाण,दान,बोजा,कुळ,

जाहिर सुचना

सदर जाहिर सुचनेव्दारे तमाम जनतेस कळविण्यात

येते की, गांव मौजे पेल्हार, ता. वसई, जि. पालघ

NOTICE is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 11th November वहीवाट,दावा,विक्री,अदलाबदल,भाडेपट्टा इत्यादी 2020 at 52, Nariman Bhawan, Nariman Point Mumbai 400021 via video conferencing, हक्क हितसंबंध असल्यास सदरची नोटीस प्रसिद्ध inter alia, to consider and approve the Un-झाल्यापासून १४ दिवसांचे आत सर्व त्या लेखी कागदोपत्री Audited Financial Results of the Company for पुराव्यांसहीत खालील पत्यावर हरकत नोंदवावी अन्यथा the quarter ended 30th September, 2020. सदर जिमन मिळकतीवर तसा कृणाचाही हक्क हितसंबंध The Notice is also available on the: a. The Company website viz अधिकार नाही वा असल्यास सोडून दिला आहे असे समजून आमचे अशिल सदरचा व्यवहार पुर्ण करतील

www.daikaffil.com; b. Website of Sock Exchange www.bseindia.com.

Aditya Patel Place : Mumbai Date: 26th October, 2020 Managing Director

For DAIKAFFIL CHEMICALS INDIA LIMITED



ॲड. शैलेन्द्र एच. मिश्रा

एन. एन. आर्केड, दुकान क्र. १२, तळमजला, एस. टी. बस स्टॅण्डसमोर, भिवंडी-४२१३०२.

(फो.) ०२५२२२५३९४२. ०२५२२२५४०८५. मोबा. ७७३८१५२०४१. ईमेल : bhiwandi@indianbank.co.in

मागणी सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड

एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना.

प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँक,

ह्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

पत्ता : मिश्रा भवन, धानीव बाग नाका, पोस्ट पेल्हार

नालासोपारा (प्),ता. वसई, जि. पालघर ४०१ २०९

भिवंडी शाखा, जिल्हा ठाणे.

• मे. जनता टेक्स्टाईल्स, सोल प्रोप्रायटर: श्री. अब्दुल वाहीद अब्दुल मजिद खान घर क्र. ७०६, सलुबाई कंपाऊंड, चविंद्रा, भिवंडी, जिल्हा ठाणे-४२१३०२.

• श्री. अब्दल वाहीद अब्दल मजिद खान, कर्जदार आणि गहाणवटदार, फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, ''हाजी जुम्मान'' बिल्डिंग, एम. एच. ५९८, गुलझार नगर, नागाव-२, आनंद सिनेमाजवळ, डॉ. अनीस हॉस्पिटलसमोर, भिवंडी, जिल्हा ठाणे-४२१३०२.

• श्री. मोहम्मद तय्यब अब्दुल हमीद खान-हमीदार

३११०, निझामी मंझिल, अन्सारी नगर, झी बेकरी, नागाव रोड, भिवंडी, जिल्हा ठाणे-४२१३०२.

विषय : इंडियन बँक, भिवंडी शाखेकडील तुमचे कर्ज खाते क्र. ९८४५२७००५. वरील सर्व वैयक्तीक. तुमच्यापैकी दुसरे हे तुमच्यापैकी दुसरे हे कर्जदार आणि गहाणवटदार यांनी तुमच्यापैकी पहिले यांनी घेतलेल्या कर्ज खात्यासाठी तारण म्हणुन तुमच्या मत्तांचा प्रस्ताव दिलेला आहे.

तुमच्यापैकी पहिले यांच्या विनंतीवरून, बँकिंगच्या कामकाजाच्या ओघात खालील सुविधा मंजूर करण्यात आल्या आणि तुमच्यापैकी पहिले यांनी त्या घेतल्या. तुमच्यापैकी तिसरे हे त्मच्यापैकी दसरे यांनी घेतलेल्या कर्जासाठी हमीदार आहात.

सुविधेचे प्रकार *ओसीसी		मर्यादा (रु. लाखात) रु. २०.००			
तुमच्यापैकी १ ले यांनी खालील प्रत्येक सुविधेसाठी खालील दस्तावेज निष्पादित केले आहेत					
सुविधेचे प्रकार		दस्तावेजांचे प्रकार			
ओसीसी	ओसीसी • रु. २० लाखाकरिता दिनांक २६.०५.२०१७ रोजीच जॉईंट डिमांड प्रॉमिसरी नोट				
		१७ रोजीच्या समतुल्य गहाणाचा विस्तार ता पक्षकारांकडील पत्र.			
	• दिनांक २६.०५.२०१	७ रोजीचा जंगम वस्तुंच्या जंगमगहाणासाठी			

• दिनांक २६.०५.२०१७ रोजीचा ओपन कॅश क्रेडिट (स्टॉक/बूक डेब्टस्) करिता करार

• दिनांक ०३.०७.२०१८ रोजीची कर्ज नि तारणांची पोच. तुमच्यापैकी ३ रे यांनी खालील प्रत्येक सुविधेसाठी खालील दस्तावेज निष्पादित केले आहेत

सुविधेचे प्रकार दस्तावेजांचे प्रकार दिनांक २६.०५.२०१७ रोजीचा हमी करार

सदर कर्जाची परतफेड ही तुमच्यापैकी दुसते यांच्या मालकीच्या येथील खालील परिशिष्टात दिल्यानुसार भिवंडी शाखा येथील मिळकतीच्या गहाणाद्वारे सुरक्षित आहे.

व्याजासह एकत्रित रक्कम चुकती करण्यासाठी वारंवार विनंती करुनही तुम्ही सगळ्यांनी आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने जे संयुक्तपणे आणि वेगवेगळी बांधील आहेत यांनी थकबाकी रकमेची परतफेड करण्यात आणि मान्य केल्यानुसार कसूर केली आहे. कर्ज खाते हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्वानुसार २७.०९.२०२१९ पासून नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

३०.०९.२०२० रोजीस तुमच्याद्वारे देय थकबाकी रक्कम **रु. २२७२८६०/- (रुपये** बावीस लाख बाहत्तर हजार आठशे साठ मात्र) आणि प्रदानाच्या तारखेपर्यंत ०१.१०.२०२० पासूनचे मान्य केलेल्या दराने पुढील व्याज इतकी आहे.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये कर्जदार म्हणजे बँकेद्वारे वित्तीय सहाय्य मंजूर केलेली किंवा कोणतीही हमी दिलेली किंवा कोणतेही गहाण/प्रभार निर्माण केलेली/बँकेद्वारे मंजूर केलेल्या वित्तीय सहाय्याकरिता तारण ठेवणारी कोणीही व्यक्ती.

त्यामुळे तुम्ही सर्व आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला कलम १३(२) अंतर्गत जारी सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत सदर तारखेपासून प्रदानाच्या तारखेपर्यंत ०१.१०.२०२० पासून व्याजासह एकत्रित **रु. २२७२८६०/ – (रुपये बावीस लाख बाहत्तर हजार आठशे साठ** मात्र) ची थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसूरवार ठरल्यास बँकेला सदर ॲक्ट अन्वये तुम्हाला कोणत्याही पुढील संदर्भाशिवाय तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणीचा तिचा हक्क वापरणे भाग पडेल. तुम्ही सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात तुमचे संपूर्ण दायित्व सोडविण्यात कसूर केल्यास बँक ॲक्ट अन्वये तिच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल

सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर आणि मागणीचे अनुपालन करण्यात तुम्ही कसूर केल्यास बँक ॲक्ट अन्वये तिच्या हक्काचा वापर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल

कृपया नोंद घ्यावी की ॲक्टच्या कलम १३(१३) च्या तरतुर्दीनुसार बँकेची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय सदर सूचनेच्या तारखेनंतर विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने तारण मत्तेचे (येथील खालील परिशिष्टात दिलेल्या) हस्तांतर करु शकत नाही. तारणांवरील विमोचनाचा तुमचा अधिकार स्पष्ट करणाऱ्या सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम यांच्याकडे आम्ही तुमचे लक्ष वेधत आहोत.

नमूद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला देण्यात येणारी सूचना ही बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही उपायांना बाधा न आणता आहे. कृपया ध्यानात ठेवावे की, ही सूचना डीआरटी ॲक्ट अन्वये कारवाई करण्याच्या बँकेच्या अधिकाराला बाधा न आणता दिली

कृपया नोंद घ्यावी बँकेने इतर अनुषंगिक दायित्वे तसेच तुमच्या वतीने स्थापित आणि जारी केलेले लेटर ऑफ क्रेडिट आणि थकीत बिल डिस्काऊंटिंग, बँक गॅरंटी अंतर्गत उद्भवणारे दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याचा हक्क राखून ठेवला आहे.

''आम्ही सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरतदींकडे लक्ष वेधत आहोत, ज्या अंतर्गत तुम्ही तारणांवरिल विमोचनाचा तुमचा

निम्नस्वाक्षरीकार हे उपरोक्त कलम १३ अन्वये अधिकाराचा वापर करणे आणि सदर सचना जारी करण्यासाठी बँकेचे यथायोग्य प्राधिकृत अधिकारी आहेत.

परिशिष्ट: तारण हितसंबंध निर्माण केलेल्या अशा मत्तेचा विनिर्दिष्ट तपशिल खाली दिलेला

फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, ''हाजी जुम्मान'' बिल्डिंग, एम. एच. ५९८, गुलझार नगर नागाव-२, आनंद सिनेमाजवळ, डॉ. अनीस हॉस्पिटलसमोर, भिवंडी- ४२१३०२, महाराष्ट्र मोजमापित: ५९९ चौ. फू.

द्वारे सीमाबध्द : पूर्व : ओपन प्लॉट/राजु अनिल बिल्डिंग पश्चिम : रोड/जाफरोत चाळ : बी विंग उत्तर

दक्षिण : झमिर अपार्टमेंट जंगमगहाण मत्ता : शुन्य आपला स्नेहांकीत

ठिकाण : भिवंडी इंडियन बँकेकरिता प्राधिकृत अधिकारी दिनांक : १९.१०.२०२०

The spirit of Mumbai is now 92 years old!



The Family Newspaper

जाहीर सूचना तमाम जनतेला याद्वारे देण्यात येते की, माझे अशील

सर्व्हे क्र. १५८, हिस्सा क्र. १, गाव कावेसर, तालुका

आणि जिल्हा ठाणे मधील सर्व्हे क्र. १५८, हिस्सा क्र.

१ येथे स्थित आणि असलेले, वसलेले ठाणे

महानगरपालिकेच्या शहर हद्दीतील घोडबंदर रोड,

ठाणे पश्चिम, ठाणे येथे स्थित दिनांक

२६.०२.१९९२ रोजीचे नोंदणीकृत क्र. टीएनए

/(टीएनए)/ एचएसजी/(टीसी)/४६०१/९१-९२

असलेली एमसीएस ॲक्ट, १९६० च्या तरतुदी

अन्वये नोंदणीकत ''पंचामत को-ऑपरेटिव्ह

हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'' अशा ज्ञात

सोसायटीच्या मालकीचे मोजमापित अंदाजे ३८७

चौ. फू. (चटई), २रा मजला, फ्लॅट धारक क्र.

ई/२०४, हमी ठाणे-१ च्या उप-नोंदणीकृतच्या

कार्यालयातील दि. ०९.०१.२०२० रोजीचे अनु. क्र.

टीएनएन-१-२०६/२०२० अन्वये योग्यरित्या स्टॅम्प

केलेले आणि नोंदणीकृत दस्तावेज खरेदीदार/

हस्तांतरिती म्हणून श्री. दर्शन जे. पांड्या विक्रेत्ये,

हस्तांतरक म्हणून आणि श्रीम. चंद्रिका मगनभाई

पटेल, श्रीम. कृपाली कश्यप पटेल आणि श्री. कश्यप

मगनभाई पटेल खरेदीदार/हस्तांतरक यांच्या दरम्यान

निष्पादित केलेले दिनांक ०९.०१.२०२० रोजीचे

विक्री करिता करारपत्रा द्वारे अन्वये मालक/भोगवटार

आणि ज्याअर्थी अंतर्गत परिशिष्टातील नमूद वरील

सदर फ्लॅटच्या संबंधित साळखी दस्तावेज हरविले

आणि माझे अशिल पोलिस स्टेशन मध्ये तक्रार

दाखल केली आहे. आणि असे सारखे पोलिस स्टेशन

कोणत्याही व्यक्तीस सदर मिळकतीचा ताबा किंवा

जिमनी मध्ये कोणताही हक्क, मालकी हक्क.

हितसंबंध किंवा दावा असल्यास, कोणतेही करारपत्र,

उपक्रम, विक्री करिता करारपत्र, हस्तांतर.

अदलाबदल, हस्तांतर, अभिहस्तांकन, प्रभार

गहाण, बक्षीस, विश्वस्त, वारसा, भाडेपट्टा,

धारणाधिकार, मासिक कुळवहिवाट, लिव्ह ॲण्ड

लायसंस, भागीदार, संयुक्त उपक्रम, सुविधाधिकार,

अग्रकय अधिकारी, कोणतेही प्रतिकूल हक्क, किंवा

कोणत्याही प्रकारचा दावा, वाद, तंटा, हुकूम,

आदेश, प्रतिबंध, मनाईचा आदेश, जप्ती, संपादन

किंवा याशिवाय, कोणत्याही प्रकारच्या मार्गे, सारखे

ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात

दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे, नोंदणीकृत

पोस्ट ए.डी. द्वारे किंवा निम्नस्वाक्षरीकारांनाच्य

कसूर केल्यास, कोणतेही असा दावा सोडून दिलयार

आणि/किंवा त्यागल्याचे आणि नसल्याचे आणि

१. श्री. पुलिचेरी श्रीजीथन ''विक्रेत्ये'' आणि श्रीम

लिला एस. एताम ''खरेदीदार'' यांच्या दरम्यान

निष्पादित केलेले दिनांक मे १९९३ रोजीचे विक्री

२. श्रीम. लिला एस. एताम ''विक्रेत्ये'' आणि श्री.

श्रीराम साव्हनी ''खरेदीदार'' यांच्या दरम्यान

निष्पादित केलेले दिनांक डिसेंबर १९९४ रोजीचे

३. श्री. श्रीराम साव्हनी ''विक्रेत्ये'' आणि श्री

घनश्याम रंदेर ''खरेदीदार'' यांच्या दरम्यान

निष्पादित केलेले दिनांक ११ जुलै, १९९५ रोजीचे

४. श्री. घनश्याम रंदेर ''विक्रेत्ये'' आणि श्रीम. पुजा

वाय. भाईटे (अज्ञान) तिच्या आईच्या माध्यमातून

आणि नैसर्गिक पालक श्रीम. माया वाय. भोईटे,

खरेदीदार म्हणून आणि श्री. घनश्याम रंदेर यांच्या

दरम्यान निष्पादित केलेले. दिनांक २२ ऑक्टोबर,

२००१ रोजीचे विक्री करिता मूळ करारपत्र आणि

२८.०१.२००२ रोजीचे अनु. क्र. टीएनएन -१-

कार्यालय क्र. १०, २रा मजला, ८४, जन्मभूमी मार्ग,

६८५/२००२ नोंदणीकृत दस्तावेज.

राजकुमार के. शुक्ला लॉ कंपनी

दिनांक २७ ऑक्टोबर, २०२०

वकील आणि सल्लागार

फोर्ट, मुंबई-४०० ००१.

निम्नस्वाक्षरीकारांना लिखित

लिखित पोपपावती हस्ते पोच करावे.

दुर्लक्षित केल्याचे मानले जाईल.

करिता मूळ करारपत्र.

विक्री करिता मूळ करारपत्र.

विक्री करिता मूळ करारपत्र.

मधून हरविलेले प्रमाणपत्र प्राप्त केले.

aurionpro 🜮

AURIONPRO SOLUTIONS LIMITED

Regd. Office: Synergia IT Park, Plot No-R-270, T.T.C. Industrial Estate Near Rabale Police Station, Navi Mumbai, Thane, Maharastra-400701 CIN: L99999MH1997PLC111637 Phone: +91-22-4040 7070, Fax: +91-22-4040 7080

Email: investor@aurionpro.com Website: www.aurionpro.com

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 6" November, 2020 to consider and approve Unaudited (Standalone & Consolidated) Financial Results for the quarter ended 30" September, 2020.

The said information would be available at website at www.aurionpro.com and would also be available at website of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

For Aurionpro Solutions Limited

Ninad Kelkar Company Secretary

Trupti Rangnekar-Shetye, Advocates High Court Mumbai 102, Rama Sadan CHS Ltd., Nariman Road, Vile Parle (East)

वसुली अधिकारी

(महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील नियम १०७ अन्वये) वसई विकास सहकारी बँक लि. वसई. शी संलग्न चिमाजी आप्पा मैदानासमोर, वसई गाव एस. टी. स्टैंड जवळ, वसई, पालघर - ४०१२०१ दुरध्वनी क्र. ०२५०-२३६९८४/२३२६९९८ मो. ९०११०५५३८४

नमुना झेड (नियम १०७ पोट-नियम (११(ड-११)) स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्या अर्थी खाली सही केलेला वसुली वसई विकास सहकारी बँक लि. वसई महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ अन्वये असून दि. २८.०६.२०१७ रोजी मागणीची नोटीस ऋणको श्री हरिश्चंद्र हिरालाल विश्वकर्मा व सौ. कलावती हरिश्चंद्र विश्वकर्मा यांना देऊन नोटीशीमध्ये नमूद केलेली रक्कम रु. ७,९४,७३१.७३ (एकुण सात लाख चौऱ्याण्णव हजार सातशे एकतीस रुपये त्र्याहत्तर पैसे) सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून आणि ऋणको याने रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे, खाली सही करणाऱ्यींने दि. २२.०९.२०२० रोजी जप्तीची नोटीस दिली असून, पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ऋणको रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे, ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि सर्व नागरिकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेची खाली सही करणायींन त्याला/तिला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(११(ड-१)) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार ०१ ऑक्टोबर या दिवशी २०२० या वर्षी जप्त करण्यात

विशेषकरून ऋणकोला आणि सर्व नागरिकांना या द्वारे सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास वसई विकास सहकारी बँक लि. वसई याच्या बोजाची रू. ७,९४,७३१.७३ (एकुण सात लाख चौऱ्याण्णव हजार सातशे एकतीस रुपये त्र्याहत्तर पैसे) आणि त्यावरीर व्याज याला आधीन रहावे लागेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन सदिनका क्रं. बी/००२, अंदाजे क्षेत्र ५१० चौ. फुट (बिल्टप एरिया) "प्रणित अपार्टमेंट", जुना सर्वे नं. १४६, हिस्सा नं. १, गाव -दातिवली, दिवा (पू), ता, जि,

सिमाबध्द : उत्तरेस : दर्शना अपार्टमेंट दक्षिणेस : स्नेहल अपार्टमेंट

ः मोकळी जागा पश्चिमेस : "ए"विंग

Place : Navi Mumbai


Date : 26" October, 2020

वसुली अधिकारी

जाहीर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गाव मौजे: देवचोळे ता. भिवंडी जि. ठाणे, पो चिंचवळी हददीतील सर्वे नं. २४, एच नंबर, २ ब, एकुण ६३ गुंठे शेत मिळकत, ही वॉल्टर फ्रान्सीस पिंटो यांचे मालकीचे आहे. सदरील मिळकत माझे अशील यांनी विकत घेण्याचे योजिले आहे. तरी सदर मिळकतीच्या हितसंबधाच्या दृष्टीने गहान, दान, बक्षीसपत्र, खरेदी विक्री, अदला बदल वैगेरेरित्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल अशा लेखी हरकत घेण्यासारखा पुयवा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाले पासुन १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय १८०२, डि-४ आयरीस, निळकंठ ग्रीन, मानपाडा ठाणे (प) ४००६०७ येथे सादर करावी. अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत असल्यास ती सोडून देण्यात आली आहे असे समजुन सदर मिळकत निर्विवाद आहे असे समज़न विक्री व्यवहार पुर्ण करणेत येईल व नंतर आलेली हरकत ग्राहय धरण्यात येणार नाही, यांची नोंद घ्यावी.

अँड. तुषार नारायण सोनावणे दि. २७-१०-२०२० ठिकाणः ठाणे



Relationships beyond banking शिवाजी पार्क शाखा मुंबई दक्षिण क्षेत्र

पत्ता : इंद्रवदन को-ऑप हाऊ. सोसायटी लि., तळमजला, पद्माबाई ठक्कर रोड, कोहिनूर मिल क्र. ३ जवळ, माहिम (दादर), मुंबई - ४०० ०१६

द्. क्र. ०२२-२४३००१८१, २४३२७३७०, २४३२७३७१

स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता ई-लिलाव

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरत्दी अन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषत: खालील कर्जदार आणि हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या मिळकती या बँक ऑफ इंडिया (तारण धनको) कडे

गहाण/भारग्रस्त आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या संबंधित कर्जदार आणि हमीदार यांच्याकडून बँक ऑफ इंडियाकडे असलेल्या गहाण/भारग्रस्त तारण मत्तांसापेक्ष येथे खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे संबंधित थकबाकीच्या वसुलीसाठी ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'', ''जसे आहे जे आहे तत्त्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' विकण्यात येणार आहेत. प्रत्येक तारण मत्तांसमोर राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम दर्शविण्यात आलेली आहे.

विक्री येथे खालील पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

अ.	शाखा	कर्जदाराचे/	मिळकतींचे वर्णन	मिळकतीच्या निरीक्षणाची	ई -	राखीव	मिळकतीची
क्र.		हमीदाराचे नाव आणि थकीत		तारीख/ वेळ आणि	लिलावाची	किंमत	इअर
		रक्रम		परीक्षणासाठी संपर्क क्र.	तारीख आणि	(रु.	(₹.
					वेळ	लाखात)	लाखात)
१	शिवाजी	मे. काँकॉर्ड डिझाईन्स प्रा. लि.,	कार्यालय/फ्लॅट क्र. १ आणि २, प्रथमेश	२०.११.२०२०	02.82.2020	४९५.४५	४९.५४
	पार्क	संचालक- कै. श्री. अन्वय मधुकर	सीएचएसएल, पहिला मजला, राजा शिवाजी	दु. १.०० ते	स. ११.०० ते		
		नाईक आणि कै. श्रीम. कुमुद मधुकर	विद्यालयासमोर, हिंदु कॉलनी, खारेघर रोड,	दु. ३.०० दरम्यान	दु. २.००		
		नाईक, थकीत रक्कम रु. ९७७.४३	दादर (पूर्व), मुंबई ४०००१४, मे. काँकॉर्ड	दूर. : ०२२-२४३००१८१,	दरम्यान		
		लाख + व्याज + परिव्यय + खर्च/	डिझाईन्स प्रा. यांचे मालकीचे चटई क्षेत्र: १९९५	२४३२७३७०, २४३२७३७१			
		प्रभार.	चौ. फू.				

ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे:

१. ई-लिलाव 'जसे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे , आणि 'जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने' करण्यात येईल आणि तो ''ऑनलाईन'' करण्यात येईल.

२. पुढील तपशिल, प्रक्रिया अनुपालन आणि अटी आणि शर्तींकरिता कृपया भेट द्या:-

ए. https://www.bankofindia.co.in, बी. आमच्या ई-लिलाव सेवा पुरवठादारांच्या वेबसाईटचा पत्ता-

https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

बोलीदारांनी प्रेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत: टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरुन ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर (लिंक दिलेली आहे) नोंदणी करायची आहे.

टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा पुरवठादारांकडुन पडताळणी करण्यात येईल (२ कामकाजाचे दिवस लागू शकतात)

टप्पा ३: बिडर ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव प्लॅटफॉर्मवरील जनरेट केलेली चलन वापरुन एनईएफटी/ट्रान्सफर वापरुन ऑनलाईन/ऑफलाईन ट्रान्सफर टप्पा ४: बोली प्रक्रिया आणि लिलावाचे निष्कर्ष: इच्छुक बोलीदार टप्पा १, २ आणि ३ पूर्ण झाल्यावर ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली करु शकतात.

कृपया नोंद घ्यावी की टप्पा १ ते टप्पा ३ हे लिलावाच्या तारखेपूर्वी पुरेशा आधी बोलीदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे. ३. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/तींवर तेथे बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीला बाधक दावे/हक्क/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकत/तींचे नामाधिकार, बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलावाची जाहिरात ही काही घटक नाही आणि बँकेचे सादरीकरण किंवा वचन मानण्यात येऊ नये. मिळकत बँकेला ज्ञात किंवा अज्ञात विद्यमान आणि भविष्यातील बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकबाकीकरिता जबाबदार राहणार नाही. विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकत/तींच्या संदर्भात ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर कोणतेही दावे विचारात घेतले

४ निरिक्षणाची तारीख ही संबंधित शाखेसमोर दिलेल्या संपर्क क्रमांकावर वरील नमुद संबंधित शाखेकडे आगाऊ वेळ ठरवून २०/११/२०२० रोजी किंवा पूर्वी द. १.०० ते द. ३.०० राहील ५. फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारे बोली सादर करणे आवश्यक आहे.

६. बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजून घेतल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्यावर बंधनकारक राहतील.

७. बोली मुल्य आरक्षित मुल्यापेक्षा जास्त असावी आणि बोलीदार त्यांचा पृढील प्रस्ताव रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) च्या पटीत वाढव शकतात

८. बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीबाबत त्यांचे समाधान आणि निरीक्षण करणे ही इच्छक बोलीदाराची जबाबदारी राहील.

९. यशस्वी बोलीदाराची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर परत करण्यात येईल. १०. इसारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज देय नाही. यशस्वी बोलीदाराने प्राधिकत अधिकाऱ्यांनी बोली किंमत स्वीकारल्यानंतर त्वरित अगोदर जमा केलेल्या इअरसह विक्री किंमतीच्या २५% आणि विक्री किंमतीची उर्वरित विक्रीपासून १५ दिवसात वा पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव बँकेच्या निश्चितीअधीन राहील. यशस्वी बोलीदाराने रक्कम जमा करण्यात

कसूर केल्यास अगोदर जमा केलेले सर्व पैसे जप्त करण्यात येतील आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल आणि कसूरवार बोलीदाराचा मिळकत/रकमेच्या संदर्भात दावा/हक्क

११. प्राधिकृत अधिकारी/बँक किंवा ई-लिलाव सेवा पुरवठादार हे इंटरनेट प्रॉब्लेम/वीज जाणे किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी इ. करिता जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मिक घटना टाळण्यासाठी बोलीदारांना ई-लिलाव प्रक्रियेत यशस्वीरित्या सहभागी होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उपकरणे, पॉवर बॅकअपची खात्री करण्याची विनंती करण्यात येत आहे.

१२. खरेदीदाराने प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क/इतर प्रभार इ. आणि सांविधिक/विना-सांविधिक थकबाकी, कर, अभिहस्तांकन प्रभार इ. कोणाचीही देणी भरायची आहेत. १३. उच्चतम प्रस्ताव स्वीकारणे प्राधिकृत अधिकारी/बँकेवर बंधनकारक नाही आणि त्यांना कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी ई-लिलाव तहकूब/पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढून घेण्याचे सर्वस्वी हक्क आणि स्वेच्छा निर्णय राहतील.

१५. विक्री सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विहित नियम/अटीच्या अधीन राहील. विक्रीच्या अटी आणि शर्तीवर पुढील चौकशी/तपशील काही असल्यास संबंधित शाखेच्या संपर्क क्रमांकावरून प्राप्त करता येईल.

१४. विक्री प्रमाणपत्र फक्त खरेदीदार/अर्जदाराच्या नावे जारी करण्यात येईल आणि कोणत्याही अन्य नावाने जारी करण्यात येणार नाही.

कर्जदार/हमीदारांसाठी विक्री सूचना निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असल्याने, ही विक्री सूचना जारी करण्याचे व सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम ह्यांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बँकेने मंजुर केलेल्या अग्रिमां संबंधात मासिक आधाराने व्याज, खर्च व आकार इ. सह थकीत रकमेचे प्रदान करण्यात तम्ही कसर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्वये बँकेने तुम्हा सर्वांना एक मागणी सूचना जारी केली. ६० दिवस संपूनही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारण मत्तांचा कब्जा घेतला. तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी वरील रक्कम तुम्ही प्रदान करावी, कसूर केल्यास, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिल्लक थकबाकी काही राहिल्यास व्याज व खर्चासह तुमच्याकडून वसूल केली जाईल. कृपया ध्यानात ठेवावे की, मागणी सूचना, कब्जा घेणे, मूल्यांकन आणि विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नस्वाक्षरीकार रोकड करतील त्या विक्री रकमेतून वजा केले जातील आणि विक्री किंमतीपैकी उर्वरित रक्कम तुमच्या वरील दायित्वात वर्ग केली जाईल. इसारा रक्कम जमा करण्यासहित त्याच्या अटी आणि शर्तीवर होणाऱ्या लिलावात सहभागी होण्याची मोकळीक तुम्हाला आहे.

प्राधिकत अधिकारी.

बँक ऑफ इंडिया

दिनांक: २७.१०.२०२०

ठिकाण : मुंबई